

यवतमाळ जिल्हयातील कोलामांच्या मृत्यूसंदर्भात
उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर यांनी दिलेल्या
निदेशानुसार समितीची स्थापना

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक कुपोनि-२००६/प्र.क्र.१३८/का.८
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक १३ सप्टेंबर, २००६

वाचा : आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र.कुपोनि-२००४/प्र.क्र.८७/का.८, दि.
१९.७.०४

शासन निर्णय : मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ, नागपूर यांनी क्र. ३९३५/२००३, ३९३४/२००३, ५३५/२००६, ५४०/२००६ या रिट याचिका दाखल करून घेतल्या होत्या. या याचिकांवर दिनांक २८.४.२००४ रोजी सुनावणी होऊन मा. उच्च न्यायालयाने शासनास विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या शिफारशीवर कार्यवाही करण्याचे निदेश दिलेले आहेत. त्यास अनुसरून यवतमाळ जिल्हयातील कोलाम आदिवासींना शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभ देण्याच्या अनुषंगाने समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराविन होती. त्यास अनुसरून यवतमाळ जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विशेषतः कोलाम आदिवासींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याकरिता खाली नमूद केल्याप्रमाणे समिती स्थापन करण्यास शासन मान्यता देत आहे.

अ.क्र.	नाव	पदनाम
१	अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती	अध्यक्ष
२	अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ	उपाध्यक्ष
३	जिल्हा पुरवठा अधिकारी	सदस्य सचिव
४	प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास योजना, यवतमाळ	सदस्य
५	जिल्हा शल्य चिकित्सक	सदस्य
६	उप जिल्हाधिकारी, रो.ह.यो.	सदस्य
७	उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास, जिल्हा परिषद, यवतमाळ	सदस्य
८	कार्यकारी अभियंता, ग्रामीण जिल्हा परिषद, यवतमाळ	सदस्य
९	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,	सदस्य
१०	जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ	सदस्य
११	उप वन संरक्षक, यवतमाळ	सदस्य

१) मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निदेशास अनुसरून सदर समिती ही राज्य शासनाच्या त्या जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांचा आढावा घेईल.


२. सदरहू समितीने दरमहिच्याला आढावा घेऊन याबाबतचा अहवाल आदिवासी विकास विभाग व संबंधित विभागाला पाठविले.

३. आवश्यकता भासल्यास अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती हे इतर यंत्रणेतील अधिकाऱ्यांना समितीमध्ये सदस्य म्हणून घेतील.

या समितीमार्फत जिल्हयातील शासकीय अधिकाऱ्यांना आदिवासींच्या अडचणी आणि त्यांना वेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत जाणीव करून दिली जाईल व त्यांचेकडून योजनेची योग्यरित्या अंमलबजावणी व्हावी यासाठी निर्देश दिले जातील.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २००६०९१११२२२२५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(अ. मा. आत्राम)
कार्यासन अधिकारी

प्रति,

मा. राज्यपालांचे सचिव, महाराष्ट्र राज्य
मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव, महाराष्ट्र राज्य
सर्व मंत्री / राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
सर्व अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
सर्व प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, गहसूल व वन विभाग (गहसूल), मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, गहसूल व वन विभाग (वने) मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, महिला व बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
आयुक्त, आदिवासी राशोधन व प्रशिक्षण राशेखा, पुणे
सर्व विभागीय आयुक्त (गहसूल)
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा, नवी मुंबई
सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास,
महासंचालक, आरोग्य संचालनालय, मुंबई
संचालक, माहिती व प्रसिद्धी संचालनालय, मुंबई
सर्व जिल्हाधिकारी
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.)
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर
महालेखापाल (लेखा परिक्षा), मुंबई / नागपूर
डॉ. अमय बंग, "सर्व" चातगाव, गडचिरोली (पत्राने)
लोकप्रतिनिधी
वि.ड. नस्ती (का.ट)